

“सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभोवती संरक्षक भित बांधणे” या जिल्हास्तरीय योजनेच्या अंमलबजावणी करिता कार्यन्वयन यंत्रणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: डिएपी- १०१४/ प्र.क्र. १६५/का. १४८१

मंत्रालय, मुंबई.- ४०० ०३२

तारीख: १७ जुलै , २०१४

#### वाचा —

- १) शासन निर्णय क्रमांक: नियोजन विभाग, डिएपी- २०१३/ प्र.क्र. १६७/का. १४८१, दि. २२ मे, २०१३.
- २) जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांचे पत्र क्र. जिनिस्/ जिवायो/ २०१४-१५/ ५१९/ २०१४, दि. २/६/२०१४.

#### प्रस्तावना —

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत “सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभोवती संरक्षक भित बांधण्याबाबत” या जिल्हास्तरीय योजनेबाबत संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तथापी सदर योजनेच्या अंमलबजावणी करिता कोणती कार्यन्वयन यंत्रणा राहिल या बाबत प्रस्तुत शासन निर्णयात उल्लेख नसल्याने प्रस्ताव मागविणे, तपासणी करणे, निधी वितरण करणे इत्यादी करिता योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यान्वयन यंत्रणा स्पष्ट करणे आवश्यक आहे. सबब, त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यान्वयन यंत्रणा स्पष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### शासन निर्णय—

राज्यातील शासकिय जागा मुख्यत्वे करून राज्य शासनाच्या ( महसुल विभागाच्या ) मालकीच्या असून, त्याचा ताबा संबंधित विभागांकडे असतो. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी व ग्रामिण) यांच्याही ताब्यात काही जागा असतात. सबब, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत “सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभोवती संरक्षक भित बांधण्याबाबत” या जिल्हास्तरीय योजनेच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यान्वयन यंत्रणा राहतील.

अ.क्र.	संस्था / शासन	जागेची मालकी	कार्यान्वयन यंत्रणा
१	<b>स्थानिक स्वराज्य संस्था</b> अ) नागरी (महानगरपालीका, नगरपालीका, नगरपंचायत)	संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था.	संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था.
	(ब) ग्रामिण (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)	संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था.	संबंधित ग्रामिण स्वराज्य संस्था
२	<b>राज्य शासनाचा विभाग</b>	मूळ मालक - महसुल विभाग व ताबा - संबंधित विभाग	संबंधित विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग (संबंधित विभागाने प्रस्ताव तयार करून त्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता घ्यावी व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंमलबजावणी करावी.)

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७१७११०३२७९६१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.शि. बेळगुद्री)

उपसचिव, नियोजन विभाग.

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव ,
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मा. मुख्य सचिव,
६. सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव,

७. सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, नविन प्रशासकिय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय कंपाऊंड, तळमजला, औरंगाबाद.
८. सदस्य सचिव, मराठवाडा विकास मंडळ, नविन प्रशासकिय इमारत, १८ वा मजला, मंत्रालय, मुंबई
९. सदस्य सचिव, विदर्भ विकास मंडळ, बी- २३/१, साऊथ अंबाझरी मार्ग, अंध विद्यालयाजवळ, नागपूर.
१०. सर्व मंत्रालयीन प्रशासकिय विभाग,
११. सर्व विभागीय आयुक्त,
१२. सर्व जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती (सर्व जिल्हे)
१३. नियोजन विभागातील सर्व सहसचिव/ उपसचिव/ अवर सचिव,
१४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व जिल्हे)
१५. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१६. सर्व उपायुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालये,
१७. सर्व जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती (सर्व जिल्हे)
१८. निवड नस्ती (का. १४८१), नियोजन विभाग